

• 4. ÇAT. BR. 4,3,4,1. ÇÄÑKH. BR. 13,7. एतस्यां वेतायां समुपकृष्टये न्
LÄTJ. 2,3,12. समुपकृष्टवम् absol. KÄTJ. ÇA. 10,1,25. ÅÇT. ÇA. 6,3,19. —
2) *herausfordern* (zum Kampf): समुपाकृष्टत् MBH. 7,1231. पुद्धाय R. 7,
23,6. — Vgl. समुपकृष्ट.

— नि med. P. 1,3,30. Vop. 23,32. *herab-, hereinrufen* RV. 1,47,10.
 अवसे 112,24. 114,4. 5. न्युरूक्यानि च हृषप्से *herbeis* zu 8,71,4 (es ist aber eine andere Auffassung möglich, wenn man हृषप्से betonte). कृ-
 विषा 10,40,4. 101,4. 122,8. सखनः AV. 5,20,8. Ait. Br. 6,6. — Vgl.
 निकृ.

— निस *abrusen*: देवता वत्रात् TS. 2,5,2,4. AV. 6,90,2.

— परि zusammenrufen: °द्वृता: Kühe Btic. P. 10, 13, 24. — Vgl. परिद्वृत्.

— प्र *anrufen* Nia. 2, 25. प्र सिन्धुमच्छी मनीषाहे R.V. 3, 33, 5, 8, 17,
12. — प्रस्तुपति UTTARAR. 107, 18 (146, 2) ist denom. von प्रस्तु. Vgl. प्र-
क्षय.

— प्रतिप्र *herbeirufen* zu: अधृम् RV. 1, 19, 1.

— प्रति *anrufen* RV. 7, 65, 1. 8, 32, 4.

— वि med. P. 1, 3, 30. Vop. 23, 33. *dahin und dorthin* —, *weltstrei-*
tend zu sich rufen; sich streiten um Etwas: देवान्यजमाना विहृयते मम
 पञ्जमागच्छत् Ait. Br. 2, 2. RV. 10, 112, 7. तमिष्वरो वि व्यहृते समीके
 4, 24, 3. उभये 39, 5. विश्वे चिद्धि तीव्रा विहृत्वत मर्ता: 7, 28, 1. 1, 36, 13. 102,
 6. 2, 12, 8. 8, 5, 16. 40, 7. तोऽदेवामुरा व्यहृयत प्रतीर्चीं देवाः पराचीम-
 सुराः TS. 1, 7, 1, 3. 2, 4, 3, 1. लं वेदिं विहृयावहैं *wir rufen dich ab* Ait.
 Br. 7, 17. CAT. Br. 3, 2, 4. PANĀK. Br. 12, 13, 26. — Vgl. विहृत्व,

विकृत्य.

— समू^{med.} P. 1, 3, 30. Vop. 23, 33. 1) zusammenrufen: सर्वा: समू-
द्वारा प्रयोगी: AV. 4, 17, 2. Çat. Br. 4, 1, 5, 4. — 2) berichten, erzählen: संक्ष-
यस्त्र विवक्षितम् Bhātt. 8, 17. — Vgl. संहृति.

2. क्वा (= 1. क्वा) f. Name, Benennung in गिरि°.

ह्वातर् (von 1. **ह्वा**) nom. ag. zur Erklärung von **ह्वातर्** Nis. 7, 15.

द्वातव्य (wie eben) adj. zu *rufen* Nia. 4, 26.

ह्वान (wie eben) n. *das Herbeirufen* MBa. 3, 8620. zur Erklärung von **ह्वत्** Nia. 3, 17. 10, 2. von **ह्वन्** 6, 27. — Vgl. कृ० und सु०.

क्षाय (wie eben) s. स्वर्ग०.

क्षायक (wie eben) nom. ag.; davon denom. क्षायकीयति = क्षायकमिच्छति Pat. in MAHĀBH. lith. Ausg. 6, 19, a. desid. तिक्ष्णयकीयतिःष्टि ebend.

क्वारे (von **क्वर**) m. *Schlange (sinuosa)*: वि पदस्थादातचेदितो क्वारो
न वक्षा ब्रुण्या अनोकृतः *wenn das Feuer wie eine sich windende Schlange
unaufhaltsam durch das dürre Gras dringt* RV. 1,141,7. **अन्तर्घटनितो**
वां क्वारो न प्रुचिर्यजते कृविष्मान् *wie eine gleissende Schlange zwischen
den Bäumen (das Feuer zwischen den Hölzern)* 180,3. **चन्द्रमित्व सुरुच्यं**
क्वार (wohl क्वारम्) शा दधुः 2,2,4. तस्मा एतं सुरुचं क्वारमन्यम् *nämlich
das Feuer* AV. 4,1,2.

कूर्प (von कूरा) adj. *colubrinus*: उत स्मि दुर्गमीयसे पत्रो न कूर्याणाम्
(hier auch nach S. J. so v. a. *Schlange*) RV. 5, 9, 4. अत्यन्ते न कूर्पः; शिष्यः
6, 2, 8, daher — शिष्य नाम 4, 4, 1.

हृत्ता (von **हृत्**) P. 3, 1, 140 nach v. l. im Dhātup. 20, 14. m. das Fehlen, Versagen: घर्मधृत्याले Kāts. Cr. 25, 6, 2. das Sterben Comm.